

“महा आवास अभियान - ग्रामीण” मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था / व्यक्तींना - “महा आवास अभियान - ग्रामीण” पुरस्कार देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२०/प्र.क्र.१०७/योजना-१०

बांधकाम भवन, २५ मझबान रोड,

फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

तारीख: १० जून, २०२१

वाचा :-

- १) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२०/प्र.क्र. १०७/योजना-१०, दिनांक १९ नोव्हेंबर, २०२०
- २) संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाचे पत्र जा.क्र./कावि/ मआअ-ग्रा/मार्गदर्शक पुस्तिका/६८४-ब/२०२०, दि. २०.११.२०२०
- ३) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२०/प्र.क्र. १०७/योजना-१०, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२१
- ४) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२०/प्र.क्र. १०७/योजना-१०, दिनांक ३१ मार्च, २०२१
- ५) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक: प्रआयो-२०२०/प्र.क्र. १०७/योजना-१०, दिनांक ०३ मे, २०२१

प्रस्तावना:-

'सर्वासाठी घरे-२०२२' या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे यासाठी उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या आदेशान्वये सन २०२०-२१ या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक २० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत 'महा आवास अभियान-ग्रामीण' राबविण्यास मान्यता देण्यात आली असून उपरोक्त संदर्भ क्रमांक ३,४ व ५ अन्वये या अभियानास दिनांक ०५ जून, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उपरोक्त संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयामधील परीच्छेद ८ अन्वये 'महा आवास अभियान-ग्रामीण' यामध्ये उत्कृष्ट कार्याचा गौरव/पुरस्कार वितरण कार्यक्रमाबाबत स्वतंत्रपणे कळवावयाचे होते.

त्यानुसार -'महा आवास अभियान-ग्रामीण' कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणे यासाठी दि. २० नोव्हेंबर, २०२० ते दि. ०५ जून, २०२१ या कालावधीत 'महा आवास अभियान-ग्रामीण' मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' देऊन गौरव करण्यात यावा.

१. महा आवास अभियान पुरस्कार:

'महा आवास अभियान - ग्रामीण' मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना पुढीलप्रमाणे 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' देण्यात येतील. संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० मध्ये पुढीलप्रमाणे अंशतः बदल करण्यात येत आहेत.

१. १) महा आवास अभियान पुरस्कार :

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना शासन निर्णय दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० अन्वये निश्चित करण्यात आलेल्या १० अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करून पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात येतील.

अ. राज्यस्तरीय पुरस्कार :-

I. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

- i. सर्वोत्कृष्ट विभाग- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iv. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- v. सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

II. राज्य पुरस्कृत आवास योजना

- i. सर्वोत्कृष्ट विभाग- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iv. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- v. सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल- प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ब. विभागस्तरीय पुरस्कार :-

I. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

- i. सर्वोत्कृष्ट जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iv. ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थांची शाखा - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- v. शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

I. राज्य पुरस्कृत आवास योजना

- i. सर्वोत्कृष्ट जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iv. ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थांची शाखा - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- v. शासकीय जागा उपलब्धता व वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

क. जिल्हास्तरीय पुरस्कार :-

I. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

- i. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट क्लस्टर - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iv. ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थांची शाखा - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

II. राज्य पुरस्कृत आवास योजना

- i. सर्वोत्कृष्ट तालुके - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- ii. सर्वोत्कृष्ट क्लस्टर - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
- iii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

- iv. ग्रामीण गृहनिर्माण योजनेकरिता लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी कर्ज देणारी सर्वोत्कृष्ट वित्तीय संस्थांची शाखा - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ड. तालुकास्तरीय पुरस्कार :-

I. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

- i. सर्वोत्कृष्ट क्लस्टर - प्रथम क्रमांक.
ii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
iii. सर्वोत्कृष्ट घरकुल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

II. राज्य पुरस्कृत आवास योजना

- i. सर्वोत्कृष्ट क्लस्टर - प्रथम क्रमांक.
ii. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.
iii. सर्वोत्कृष्ट घरकुल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

इ. ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कार :-

I. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

- i. सर्वोत्कृष्ट घरकुल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

II. राज्य पुरस्कृत आवास योजना

- i. सर्वोत्कृष्ट घरकुल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

१. II) महा आवास अभियान विशेष पुरस्कार

मुद्दा (१)(अ)(II)पुरस्कारांच्या व्यतिरिक्त केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या अभियान कालावधीतील संख्यात्मक प्रगतीनुसार पुढील १० उपक्रमांमध्ये राज्यस्तरावरून सर्वोत्कृष्ट ३ जिल्ह्यांना विशेष पुरस्कार देण्यात येतील.

i) भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे.

अ) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ब) राज्य पुरस्कृत आवास योजना मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ii) घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे.

अ) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ब) राज्य पुरस्कृत आवास योजना मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

iii) मंजूर घरकुले १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.

अ) केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ब) राज्य पुरस्कृत आवास योजना मधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

iv) पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती (जी + १ व जी +२) बांधणे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण + राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

v) पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल (Housing Colony) उभारणे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण + राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

vi) लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम साहित्य जसे ङ दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टिल, छताचे साहित्य इ. उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांच्या सहभागातून घरकुल मार्ट सुरु करणे.

संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

vii) लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे रु. ७०,०००/- कर्ज स्वरूपात मिळवून देणे.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण + राज्य पुरस्कृत आवास योजना यांच्या एकत्रित संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

viii) मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती करणे.

संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

ix) कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्था यांचे सहकार्य घेणे.

राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने निवडलेले सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

x) इतर विशेष उपक्रम

राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने निवडलेले सर्वोत्तम जिल्हे - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक.

२. पुरस्कार निकष :-

1) 'महा आवास अभियान पुरस्कार' साठी निकष :-

“महा आवास अभियान - ग्रामीण” मध्ये राज्य, विभाग, जिल्हा, तालुकास्तरीय उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था वा व्यक्ती यांची 'महा आवास अभियान पुरस्कार' साठी निवड करण्यासाठीचे निकष परिशिष्ट 'अ' मध्ये देण्यात आले आहेत. या सर्व १० निकषानुसार गुणांकन करण्यात येऊन केंद्र योजना व राज्य पुरस्कृत योजना यांना एकत्रित गुणांच्या आधारे स्वतंत्रपणे पुरस्कार देण्यात येतील. तसेच ग्राम

पंचायतस्तरीय सर्वोत्कृष्ट घरकुल, सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल निवडीचे निकष परिशिष्ट 'ब' मध्ये देण्यात आले आहेत.

परिशिष्ट अ) मधील (१), (६), (७) व (९) तसेच परिशिष्ट ब) मधील (१), (२), (३), (४) व (५) मुद्द्यांबाबत तालुकास्तरापर्यंत संबंधित तालुक्याचे तालुकास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांनी, जिल्हा स्तरापर्यंत जिल्हास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांनी तर विभागीय स्तरापर्यंत संबंधित विभागाचे विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांनी सदरचा वास्तविक (factual) डेटा प्रमाणित करून वरीष्ठ पातळीवर सादर करावयाचा आहे.

II) 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' साठी निकष :-

'महा आवास अभियान - ग्रामीण' मधील विशिष्ट उपक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यांना 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' साठी निवड करण्यासाठीचे निकष परिशिष्ट "क" मध्ये देण्यात आले आहेत.

परिशिष्ट 'क' मधील (१), (४), (५), (६), (७), (८), (९) व (१०) मुद्द्यांबाबत संबंधित विभागाचे विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांनी सदरचा वास्तविक (factual) डेटा प्रमाणित करून राज्य पातळीवर सादर करावयाचा आहे.

३. 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' निवड :

'महा आवास अभियान-ग्रामीण' कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे उपरोक्त निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यासाठी संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये अभियान अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. सदर समित्यांनी अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांची 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' साठी पुढील प्रकारे निवड करावायची आहे.

पुरस्कार नामांकने	उत्कृष्ट कामासाठीच्या पुरस्कारांची नामांकने निवडण्यासाठी समित्या	मूल्यमापन कार्यवाही करण्याचा कालावधी	नामांकने अंतिम करण्याचा दिनांक
ग्रामपंचायतस्तरीय पुरस्कारांची निवड (महा आवास अभियान पुरस्कार)	तालुकास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती	०९.०६.२०२१ ते २०.०६.२०२१	२१.०६.२०२१
तालुकास्तरीय पुरस्कारांची निवड (महा आवास अभियान पुरस्कार)	तालुकास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती	२२.०६.२०२१ ते ०६.०७.२०२१	०७.०७.२०२१

जिल्हास्तरीय पुरस्कारांची निवड (महा आवास अभियान पुरस्कार)	जिल्हास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती	०८.०७.२०२१ ते २२.०७.२०२१	२३.०७.२०२१
विभागस्तरीय पुरस्कारांची निवड (महा आवास अभियान पुरस्कार)	विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती	२४.०७.२०२१ ते ०७.०८.२०२१	०९.०८.२०२१
राज्यस्तरीय पुरस्कारांची निवड (महा आवास अभियान पुरस्कार व महा आवास अभियान विशेष पुरस्कार)	राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती	१०.०८.२०२१ ते २४.०८.२०२१	२५.०८.२०२१

सादर समित्यांनी त्यांच्या स्तरावरील निवड केलेल्या पुरस्कार विजेत्यांचा अहवाल त्यांना देण्यात आलेल्या मूल्यमापन कार्यवाही करण्याच्या कालावधीच्या अंतिम दिवसापर्यंत त्यांच्या वरीष्ठ पातळीवरील समितीकडे सादर करावयाचा आहे.

तसेच **परिशिष्ट ब मधील सर्वोत्कृष्ट घरकुल** बाबत ग्रामपंचायतस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांनी घरकुलांना प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी करावयाची (physical verification) असून पुरस्कारासाठी निवड केलेल्या व्यक्ती बाबतचा अहवाल आपल्या शिफारशीसह तालुकास्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती यांना सादर करावयाचा आहे.

तर **सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल** बाबत विभागस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समिती विभागातून पुरस्कारासाठी निवड केलेल्या सर्वोत्कृष्ट प्रथम तीन संस्था/व्यक्ती बाबतचा अहवाल आपल्या शिफारशीसह राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीकडे सादर करावयाचा आहे.

४. 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' चे स्वरूप :-

'महा आवास अभियान-ग्रामीण' मध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण या योजनांमध्ये **स्वतंत्रपणे** उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना 'महा आवास अभियान पुरस्कार' म्हणून राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तरावरील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येईल. तर ग्रामपंचायत स्तरावरील विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येईल.

तर 'महा आवास अभियान-ग्रामीण' मधील विशिष्ट १० उपक्रमांना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या

संस्थाना राज्यस्तरावरुन 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात येईल.

सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रकाचे डिझाईन राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाने करावयाचे असून सन्मानचिन्हाची निर्मिती व प्रशस्तिपत्रकाची छपाई त्या त्या स्तरावरुन करावयाची आहे.

५. 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' वितरण :

- अ. **ग्राम पंचायत स्तर:** ग्राम पंचायतस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ग्राम पंचायत स्तरावर जून २०२१ या महिन्यात संबंधित ग्राम पंचायतीचे मा. सरपंच यांचे शुभहस्ते करण्यात यावा.
- ब. **तालुकास्तर:** तालुकास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम तालुकास्तरावर जुलै २०२१ या महिन्यात संबंधित तालुक्याचे मा. आमदार यांच्या शुभहस्ते करण्यात यावा.
- क. **जिल्हास्तर:** जिल्हास्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हास्तरावर दिनांक १५ ऑगस्ट, २०२१ रोजी संबंधित जिल्ह्याचे मा. पालकमंत्री यांचे शुभहस्ते करण्यात यावा.
- ड. **विभागस्तर:** विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम विभागस्तरावर दिनांक १६ ऑगस्ट, २०२१ ते ३१ ऑगस्ट, २०२१ या कालावधित संबंधित विभागाचे विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय यांचे शुभहस्ते करण्यात यावा.
- इ. **राज्यस्तर:** राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर सप्टेंबर २०२१ या महिन्यात मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभहस्ते व मा. मंत्री ग्राम विकास, मा. राज्य मंत्री ग्रामविकास व महसूल व मा. अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात येईल.

६. 'महा आवास अभियान पुरस्कार' व 'महा आवास अभियान विशेष पुरस्कार' निधी :-

विभागस्तर व राज्यस्तर वरुन विजेत्यांना देण्यात येणाऱ्या मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक यासाठी येणारा खर्च आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी येणारा खर्च राज्यस्तरावरुन करण्यात येईल. तर जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्राम पंचायतस्तर यावरील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक यासाठी येणारा खर्च आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी येणारा खर्च जिल्हास्तरावरील उपलब्ध प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण आवास योजनांच्या प्रशासकीय निधीमधून भागविण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१०६१०१४४७१९५५२० असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(हे.सु. पाठक)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.
२. मा. सभापती, विधान परिषद यांचे खासगी सचिव.
३. मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे खासगी सचिव.
४. मा. मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव.
५. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
६. मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा/ विधान परिषद यांचे खासगी सचिव.
७. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खासगी सचिव.
८. मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खासगी सचिव.
९. मा. सर्व पालकमंत्री तथ मंत्री यांचे खासगी सचिव.
१०. मा. मुख्य सचिव यांचे उप सचिव.
११. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, नियोजन/ वित्त/ सामाजिक न्याय/ आदिवासी विकास/ गृहनिर्माण विभाग.
१२. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई.
१३. आदिवासी विकास आयुक्त, नाशिक.
१४. समाज कल्याण आयुक्त, पुणे.
१५. कामगार आयुक्त, मुंबई.
१६. सर्व विभागीय आयुक्त.
१७. सर्व जिल्हाधिकारी.

१८. सर्व कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१९. सर्व उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय.
२०. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय.
२१. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
२२. सर्व सरपंच, ग्रामपंचायत.
२३. निवड नस्ती योजना - १०.

परिशिष्ट अ

राज्य, विभाग, जिल्हा, तालुकास्तरीय पुरस्कार निवडीसाठीचे निकष

अ.क्र.	राबविलेले उपक्रम	पारितोषिकासाठी निवडीचे निकष	कमाल गुण	गुणांकन पध्दती (टक्केवारीच्या प्रमाणात गुण देण्यात येतील)
१.	भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे.	केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील पात्र व भूमीहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना वा इतर मार्गाने जागा उपलब्ध करून देणे.	१०	एकूण पात्र व भूमीहीन लाभार्थ्यांपैकी किती लाभार्थ्यांना अभियान कालावधीमध्ये जागा उपलब्ध करून दिली, त्या प्रमाणात गुण देण्यात येतील. (उदा. ७५% भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास ७.५ गुण)
२.	घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे.	केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमध्ये प्राप्त उद्दिष्टापैकी उर्वरित सर्व घरकुलांस अभियान कालावधीमध्ये १०० टक्के मंजूरी देणे.	१०	उद्दिष्टापैकी अभियान कालावधीमध्ये मंजूरी दिलेल्या घरकुलांच्या प्रमाणात गुण देण्यात येतील. (उदा. ८०% घरकुलांना मंजूरी दिल्यास ८ गुण)
३.	मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे १०० टक्के वितरण करणे.	केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमध्ये मंजूरी दिलेल्या सर्व घरकुलांना अभियान कालावधीमध्ये पहिला हप्ता विनाविलंब वितरीत करणे.	१०	मंजूर घरकुलांपैकी अभियान कालावधीमध्ये पहिला हप्ता दिलेल्या घरकुलांच्या प्रमाणात गुण देण्यात येतील. (उदा. ७५% घरकुलांना पहिला हप्ता वितरीत केल्यास ७.५ गुण)
४.	मंजूर घरकुले १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.	केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील उद्दिष्टापैकी मंजूरी दिलेली घरकुले अभियान कालावधीमध्ये १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.	२०	मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी अभियान कालावधीमध्ये भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या घरकुलांच्या प्रमाणात गुण देण्यात येतील. (उदा. मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी ८०% घरकुले पूर्ण झाल्यास १६ गुण)

५.	मंजूर घरकुले १०० टक्के आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे.	केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत योजनांमधील सन २०१६-१७ ते २०२०-२१ मधील सर्व मंजूर घरकुलांना भौतिक प्रगतीनुसार अभियान कालावधीत सर्व हप्ते प्रदान करून सर्व घरकुले आर्थिकदृष्ट्या पूर्ण करणे.	१०	मंजूर घरकुलांपैकी भौतिक प्रगतीनुसार पूर्ण घरकुलांचे अभियान कालावधीत सर्व हप्ते वितरीत केल्यास आर्थिकदृष्ट्या पूर्ण घरकुलांच्या प्रमाणात गुण देण्यात येतील. (उदा.५०% भौतिकदृष्ट्या पूर्ण घरकुलांचे हप्ते वितरीत केल्यास ५ गुण)
६.	ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे.	प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षणाचे १०० टक्के उद्दिष्ट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांशी (Training Provider) समन्वय साधून पूर्ण करणे.	१०	ग्रामीण गवंडी प्रशिक्षणासाठी दिलेल्या उद्दिष्टानुसार घरकुलांना मंजूरी देणे, प्रशिक्षणास सुरुवात, प्रशिक्षण पूर्ण, मुल्यांकन शुल्क प्रदान, मुल्यांकनासहीत पूर्ण या पाच टप्प्यावर प्रत्येकी २ गुण या प्रमाणे एकूण १० गुण देण्यात येतील. (उदा. ग्रामीण गवंडी प्रशिक्षणासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी ८०% घरकुलांना मंजूरी देण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यास १.६ गुण तर १००% कार्यवाही पूर्ण झाल्यास २ गुण, ७०% प्रशिक्षणास सुरुवात झाल्यास १.४% गुण तर १००% प्रशिक्षणास सुरुवात झाल्यास २ गुण या प्रमाणे टप्पानिहाय)
७.	डेमो हाऊसेस उभारणे.	प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत दिलेल्या उद्दिष्टानुसार डेमो हाऊस (Demo House) पंचायत समिती निहाय पूर्ण करणे.	१०	डेमो हाऊसेसच्या उद्दिष्टानुसार बांधकामास सुरुवात, जोत्यापर्यंत पूर्ण, लिटल लेव्हल पर्यंत पूर्ण, छतापर्यंत पूर्ण, बांधकाम पूर्ण या पाच टप्प्यावर प्रत्येकी २ गुण या प्रमाणे एकूण १० गुण देण्यात येतील. (उदा. डेमो हाऊसच्या

				दिलेल्या उद्दिष्टापैकी ५०% डेमो हाऊसच्या बांधकामास सुरुवात झाली असल्यास १ गुण आणि उद्दिष्टापैकी १००% डेमो हाऊसच्या बांधकामास सुरुवात झाल्यास २ गुण या प्रमाणे टप्पानिहाय).
८.	कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडींग व आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग/ जॉब कार्ड मॅपिंग १०० टक्के पूर्ण करणे.	प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतील (ब' यादी) आधार सिडींग व आवास प्लस ('ड' यादी) मधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग/जॉब कार्ड मॅपिंग १०० टक्के पूर्ण करणे.	१०	कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीमधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग साठी २ गुण व आवास प्लस यादीमधील लाभार्थ्यांचे आधार सिडींग साठी ३ गुण आणि आवास प्लस मधील लाभार्थ्यांचे जॉब कार्ड मॅपिंग पूर्ण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रमाणात ५ गुण याप्रमाणे १० पैकी गुण देण्यात येतील. (उदा. ७५% काम पूर्ण झाल्यास ७.५ गुण).
९.	शासकीय योजनांशी कृतीसंगम व नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणे.	१) शासकीय योजनांशी कृतीसंगम करून लाभार्थ्यांना- अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधून रोजगार व स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण मधून शौचालय देणे. ब) जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे. क) प्रधानमंत्री उज्ज्वला योजने मधून गॅस जोडणी देणे. ड) सौभाग्य योजने मधून विद्युत जोडणी देणे. इ) राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मधून उपजिविकेचे साधन देणे.	१०	नमूद शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) मधील ५ बाबींसाठी प्रत्येकी १ गुण (मुद्दा क्रमांक (१)(अ) साठी प्रत्येकी ०.५० गुण) व नमूद नाविन्यपूर्ण उपक्रम अंमलबजावणी मधील ५ बाबींसाठी प्रत्येकी १ गुण या प्रमाणे १० गुणांपैकी गुण देण्यात येतील. (उदा. जल जीवन मिशन मधून नळाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे उद्दिष्टापैकी ८०% उद्दिष्ट पूर्ण झाल्यास ०.८ गुण या प्रमाणे प्रत्येक बाबीसाठी १ पैकी गुण देऊन एकूण १० पैकी गुण

		<p>II) नावीन्यपूर्ण उपक्रम-</p> <p>अ) पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती (जी+१, जी+२) बांधणे.</p> <p>ब) पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारणे.</p> <p>क) लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे रु. ७०,०००/- कर्ज स्वरूपात मिळवून देणे.</p> <p>ड) घरकुलाचे बांधकाम साहित्य जसे- दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टिल, छताचे साहित्य इ. उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांच्या सहभागातून घरकुल मार्ट सुरु करणे.</p> <p>इ) पंचायत राज संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत), स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉरपोरेट संस्था, लाभार्थी व लोक सहभाग यांच्या माध्यमातून मूलभूत नागरी सुविधा देवून -आदर्श घरांची निर्मिती करणे.</p>		देण्यात येतील.)
		एकूण गुण	१००	
१०.	प्रलंबित घरकुले (Delayed House) पूर्ण करणे.	प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत प्रथम हप्ता वितरीत केल्यानंतर १२ महिन्यामध्ये घरकुल पूर्ण न केल्यामुळे प्रलंबित घरकुलांमध्ये (Delayed Houses) समाविष्ट झालेली घरकुले पूर्ण करणे.	-१०	अभियान संपताना Performance Index मध्ये असलेले निगेटिव्ह यास १० ने गुणून येणारे गुण एकूण गुणातून वजा करण्यात येतील.

• **टिप :-**

१. उपरोक्त सर्व अ.क्र.१ ते १० हे निकष प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीणसाठी लागू राहतील व अ.क्र.१ ते ५ व ९ हे निकष राज्य पुरस्कृत आवास योजनांसाठी लागू राहतील.

२. उपरोक्त विवरणपत्रामधील उपक्रम क्र.१ भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे व उपक्रम क्रमांक ६ ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे या उपक्रमांमध्ये मध्ये जिल्ह्यामध्ये/तालुक्यामध्ये/ग्रामपंचायतीमध्ये उद्दिष्ट उपलब्ध नसल्यास इतर उपक्रमांच्या गुणांची सरासरी काढून प्रत्येकी १० च्या प्रमाणात गुण देण्यात यावेत. (उदा. 'अ' जिल्ह्यामध्ये/तालुक्यामध्ये/ग्रामपंचायतीमध्ये भूमीहीन लाभार्थी नसेल आणि त्या जिल्ह्याला/तालुक्यामध्ये/ग्रामपंचायतीला इतर ९ उपक्रमांमध्ये ९० गुणांपैकी ५० गुण मिळाले असल्यास उपक्रम क्र.१ साठी ५.५६ गुण देण्यात यावेत.)

परिशिष्ट-ब

सर्वोत्कृष्ट घरकुल, सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत व सर्वोत्कृष्ट गृहसंकुल निवडीचे निकष

अ.क्र.	पारितोषिकासाठी निवडीचे निकष	कमाल गुण	गुणांकन पध्दती
१	नियोजन आराखडा, प्लास्टर, लादी, किचन ओटा, व रंगरंगोटी असलेले घरकुल.	२०	नियोजन आराखडा, प्लास्टर, लादी, किचन ओटा, रंगरंगोटी असल्यास प्रत्येकी ४ गुण देण्यात यावेत.
२	किमान कालावधीत पूर्ण केलेले घरकुल.	२०	भौतिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या किमान कालावधीत म्हणजे ६० दिवसात घरकुल पूर्ण केल्यास २० गुण, ९० दिवसासाठी १८ गुण, १२० दिवसासाठी १६ गुण याप्रमाणे दर वाढीव महिन्याला २ गुण कमी करण्यात यावेत.
३	शासकीय योजनांशी कृतीसंगम असलेले घरकुल.	२०	शासन निर्णयातील अ.क्र.३ (X) मध्ये शासकीय योजनांशी कृतीसंगम मधील नमूद ५ मुदद्यांच्या आधारे प्रत्येकी ४ याप्रमाणे गुण देण्यात यावेत.
४	रेन वॉटर हार्वेस्टिंग, किचन गार्डन/परसबाग, वृक्ष लागवड, सौरउर्जा वापर इ. सुविधा असलेले घरकुल.	२०	रेन वॉटर हार्वेस्टिंग, किचन गार्डन/परसबाग, वृक्ष लागवड व सौरउर्जा वापर यास प्रत्येकी ५ याप्रमाणे गुण देण्यात यावेत.
५	मूलभूत सुविधा (अंतर्गत रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, इ), घरावर योजनेचा लोगो, लाभार्थ्यांचे (पती-पत्नी) नाव, ग्रामपंचायत प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये नोंद, इ.	२०	मूलभूत सुविधा (अंतर्गत रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, इ), घरकुलावर योजनेचा लोगो, लाभार्थ्यांचे (पती-पत्नीचे) नाव, ग्रामपंचायत प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये नोंद, यास प्रत्येकी ५ याप्रमाणे गुण देण्यात यावेत.
एकूण गुण		१००	

परिशिष्ट क

“महा आवास अभियान विशेष पुरस्कार” निवडीचे निकष

अ. क्र.	राबविलेले उपक्रम	पारितोषिकासाठी निवडीचे निकष	निवड पध्दती
१.	भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील पात्र व भूमीहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना वा इतर मार्गाने जागा उपलब्ध करुन देणे.	अ) केंद्र पुरस्कृत योजनांमधील एकूण पात्र व भूमीहीन लाभार्थ्यांपैकी अभियान कालावधीमध्ये जागा उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे. ब) राज्य पुरस्कृत योजनांमधील एकूण पात्र व भूमीहीन लाभार्थ्यांपैकी अभियान कालावधीमध्ये जागा उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
२.	घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे १०० टक्के मंजूरी देणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमध्ये प्राप्त उद्दिष्टापैकी उर्वरित सर्व घरकुलांस अभियान कालावधीमध्ये १०० टक्के मंजूरी देणे.	अ) केंद्र पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी अभियान कालावधीमध्ये मंजूरी दिलेल्या घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे. ब) राज्य पुरस्कृत योजनांमधील योजनांमधील उद्दिष्टापैकी अभियान कालावधीमध्ये मंजूरी दिलेल्या घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
३.	मंजूर घरकुले १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील उद्दिष्टापैकी मंजूरी दिलेली घरकुले अभियान	अ) केंद्र पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी अभियान कालावधीमध्ये भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या

		कालावधीमध्ये १०० टक्के भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे.	घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे. ब) राज्य पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी अभियान कालावधीमध्ये भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या घरकुलांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
४.	पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती (जी+१, जी+२) बांधणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेली परंतु पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती (जी+१, जी+२) बांधणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारतीच्या (जी+१, जी+२) संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
५.	पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल (Housing Colony) उभारणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आली आहे आणि पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या घरकुलांपैकी पुरेशी जागा असल्यास गृहसंकुलांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
६.	घरकुल बांधकाम साहित्य विक्रीसाठी "घरकुल मार्ट" सुरु करणे	घरकुलाचे बांधकाम साहित्य जसे- दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टिल, छताचे साहित्य इ. उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांच्या सहभागातून घरकुल मार्ट सुरु करणे.	उद्दिष्टापैकी सुरु करण्यात आलेल्या एकूण 'घरकुल मार्ट' च्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
७.	लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे रु.७०,०००/- कर्ज	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ या कालावधीमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील उद्दिष्टापैकी मंजूरी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे

	स्वरूपात मिळवून देणे.	लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे रु.७०,०००/- कर्ज स्वरूपात मिळवून देणे.	रु.७०,०००/- कर्ज स्वरूपात मिळवून देणेत आले आहे अशा लाभार्थ्यांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
८.	मुलभूत सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती करणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ पंचायतराज संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत), स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, लाभार्थी व लोक सहभाग यांच्या माध्यमातून मुलभूत नागरी सुविधा देवून आदर्श घरांची निर्मिती करणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील घरकुलांना पंचायतराज संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत), स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, लाभार्थी व लोक सहभाग यांच्या माध्यमातून मुलभूत नागरी सुविधा देवून निर्माण करण्यात आलेल्या आदर्श घरांच्या संख्येनुसार राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
९.	कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्था यांचे सहकार्य घेणे.	केंद्र आणि राज्य पुरस्कृत सन २०१६-१७ ते २०२०-२१ योजनांमधील घरकुलांना कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्था यांचे सहकार्य घेणे.	या उपक्रमांमुळे ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये झालेला लाभ याबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने निर्णय घेऊन निश्चित केलेले प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.
१०.	इतर विशेष उपक्रम	ग्राम विकास विभागाचे शासन निर्णय दिनांक १९ नोव्हेंबर, २०२० अन्वये महा आवास अभियान - ग्रामीण कालावधीत राबवावयाचे निश्चित केलेले १० उपक्रमां व्यतिरीक्त ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेले उपक्रम.	अशा राबविण्यात आलेल्या इतर विशेष उपक्रमांमुळे ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये झालेला लाभ याबाबत राज्यस्तरीय अंमलबजावणी, संनियंत्रण व मूल्यमापन समितीने निर्णय घेऊन निश्चित केलेले प्रथम तीन क्रमांकाचे जिल्हे.